

28th October, 2025

BSE Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001
Scrip Code: 500575

National Stock Exchange of India Limited
Listing Department
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex
Bandra (East), Mumbai 400 051
NSE Symbol: VOLTAS

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of newspaper advertisement published in Business Standard (all editions) in English and Sakaal (Mumbai) in Marathi on 28th October, 2025 for the following matters:

1. “Saksham Niveshak Campaign” for those shareholders whose dividends are unpaid/unclaimed.
2. Special window for re-lodgement for transfer requests of physical shares for those shareholders who had lodged transfer deeds of Physical Shares prior to 1st April, 2019 and whose requests were rejected / returned / not attended to due to deficiency in the documents / processes / or otherwise.

The above information is also available on the website of the Company at www.voltas.com

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Voltas Limited

Ratnesh Rukhariyar
Company Secretary & Compliance Officer

Encl.

VOLTAS LIMITED

Corporate Management Office


Registered Office Voltas House 'A' Dr Babasaheb Ambedkar Road Chinchpokli Mumbai 400 033 India

Tel 91 22 66656290 66656258 e-mail shareservices@voltas.com website www.voltas.com

Corporate Identity Number L29308MH1954PLC009371

A **TATA** Enterprise

[illegible]



A TATA Enterprise

**SPECIAL WINDOW FOR RE-LODGE
MENT OF TRANSFER REQUEST OF PHYSICAL
SHARES OF VOLTA LIMITED**

All shareholders are once again informed about SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-Pd/PICIR/2025/87 dated 2nd July, 2025, whereby a special window has been opened for a period of six months, from 7th July, 2025 to 6th January, 2026 facilitating re-lodgement of transfer requests of physical shares.

This facility is available for transfer deeds lodged prior to 15 April, 2019 which were rejected, returned or not attended to by July, 2025, whereby a special window has been opened for a period of six months, from 7th July, 2025 to 6th January, 2026 facilitating re-lodgement of transfer requests of physical shares.

Investors who have missed the earlier deadline of 31st March 2021 are requested to furnish the necessary documents to the Company's Registrar and Transfer Agent i.e. MFGF Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) - Unit Volta Limited.

C-00083, Contact No. +91 81011 6484


The shares re-logged for transfer shall be issued only in demat mode, after following due process for transfer cum demat.

Mumbai, 27th October, 2025

Registered Office:
Volta House 'A',
Dr. Babasaheb Ambedkar Road,
Chinchpokli, Mumbai 400 033.
Website : www.volta.in
e-mail : shareenquiries@volta.in
t : 293083881199464, 0009371

For VOLTA LIMITED
Sd/-
Ratnesh Rukharia
Company Secretary &
Compliance Officer

AI ASSETS HOLDING LIMITED						
CIN - U74999DL2018GOI328865						
Regd. Office: 2 nd Floor, AI Administration Building, Safdarjung Airport, New Delhi - 110003 Phones: 011-24690422; Email: company.secretary@aiahl.in. Website: www.aiahl.in						
STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2025						
(₹ in million)						
Sl. No.	Particulars	For the quarter ended			Year ended	
		March 31, 2025 Audited	Dec 31, 2024 Unaudited	March 31, 2024 Audited	Year 31, 2025 Audited	March 31, 2024 Audited
1	Total Income from Operations	-	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	4,207.12	(801.06)	6,363.20	3,437.47	1,086.67
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	4,207.12	(801.06)	6,363.20	3,437.47	1,086.67
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional Items)	3,341.86	(801.06)	10,123.64	2,572.21	4,847.11
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,341.86	(801.06)	10,123.64	2,572.21	4,847.11
6	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10 each)	6,30,225.90	6,30,225.90	6,29,654.50	6,30,225.90	6,29,654.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(6,16,954.71)	(6,20,273.53)	(6,19,503.89)	(6,16,954.71)	(6,19,503.89)
8	Net Worth (6+7)	13,271.19	9,952.37	10,150.61	13,271.19	10,150.61
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,49,850.00	1,49,850.00	1,49,850.00	1,49,850.00	1,49,850.00
10	Debt Equity Ratio (9/8)	11.29	15.06	14.76	11.29	14.76
11	Earnings Per Share – not annualised (EPS) Basic Earnings Per Equity Share (Rs.) Diluted Earnings Per Equity Share (Rs.)	0.05 0.05	(0.01) (0.01)	0.16 0.16	0.04 0.04	0.08 0.08
12	Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-
13	Debt Service Coverage Ratio (DSCR) 1	0.05	0.01	0.06	0.09	0.08
14	DSCR Service Coverage Ratio (ISCR) 2	2.54	0.71	3.32	1.31	1.10
1. ISCR = Profit before finance costs and tax / (Interest expenses + Principal of long-term loan repayment).						
2. ISCR = Profit before finance costs and tax / Interest expenses.						
Notes:						
1 The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and for the year ended March 2025 filed with the Bombay Stock Exchange under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of quarterly financial results is available on the websites of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com and the listed entity at www.aiahl.in .						
2 For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed at www.bseindia.com and www.aiahl.in .						
3 The Audit Committee of the Company has reviewed the financial results in a meeting held on 24th Oct 2025 and the same have been subsequently approved by the Board of Directors at a meeting held on 24th Oct 2025. The financial results have been reviewed by the Independent Firm of Chartered Accountants as required under Regulation 52 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) (Fifth Amendment) Regulations, 2021 and have issued the review report which has been suitably addressed.						
For and on behalf of the Board of Directors						
						Sd/- Amit Kumar
Place: New Delhi						Chairman and Managing Director
Date: October 20, 2025						DIN: 11001643



PNB Housing

Finance Limited

Ghar Ki Baat

Regd. Office: 9th Floor Antriksh Bhawan, 22, K. G. Marg, New Delhi-110001
 Phone: 011-66030500, Email: investor.services@pnbhousing.com, Website: www.pnbhousing.com
 CIN : L65922DL1989PLC033856

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED INTERIM FINANCIAL RESULTS
 FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

(₹ In Crores)

Sl. No.	PARTICULARS	Quarter Ended 30.09.2025 (Audited) (Refer Note 3)	Half Year Ended 30.09.2025 (Audited)	Year Ended 31.03.2025 (Audited)	Quarter Ended 30.09.2024 (Unaudited)
1.	Total Income from Operations	2,127.86	4,203.97	7,665.35	1,878.68
2.	Net Profit for the period (Before Tax, Exceptional and Extraordinary Item)	759.64	1,447.56	2,485.77	604.73
3.	Net Profit for the period Before Tax (After Exceptional and Extraordinary Item)	759.64	1,447.56	2,485.77	604.73
4.	Net Profit for the period After Tax (After Exceptional and Extraordinary Items)	581.59	1,115.09	1,936.14	469.68
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) }	590.98	1,211.27	1,866.48	465.83
6.	Paid up Equity Share Capital	260.51	260.51	259.93	259.94
7.	Reserve (excluding Revaluation Reserve)	17,710.12	17,710.12	16,603.20	15,607.93
8.	Securities Premium Account	6,503.23	6,503.23	6,463.63	6,459.57
9.	Net Worth	17,970.63	17,970.63	16,863.13	15,867.77
10.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	65,167.90	65,167.90	62,309.79	57,027.73
11.	Outstanding Redeemable Preference shares	-	-	-	-
12.	Debt Equity Ratio	3.63	3.63	3.70	3.59
13.	Earnings per Share (of ₹10/- each)*				
	(1) Basic (₹)	22.34	42.86	74.52	18.08
	(2) Diluted (₹)	22.29	42.77	74.25	18.02
14.	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA
15.	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA
16.	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA
17.	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA


* EPS for the quarters/ half year are not annualised.

The key data relating to audited standalone interim financial results of PNB Housing Finance Limited is as under: (₹ In Crores)

Sl. No.	PARTICULARS	Quarter Ended 30.09.2025 (Audited) (Refer Note 3)	Half Year Ended 30.09.2025 (Audited)	Year Ended 31.03.2025 (Audited)	Quarter Ended 30.09.2024 (Unaudited)
1.	Total Income from Operations	2,167.91	4,231.79	7,632.76	1,867.53
2.	Profit before Tax	803.80	1,489.33	2,495.87	606.59
3.	Tax Expense	177.31	331.11	546.92	134.89
4.	Net Profit after Tax	626.49	1,158.22	1,948.95	471.70
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income after tax)	636.34	1,254.70	1,879.12	467.82

NOTES:

- The above-mentioned interim results for the quarter and half year ended September 30, 2025 are reviewed and recommended by the Audit Committee of the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on October 27, 2025.
- During the half year ended September 30, 2025, the Company has allotted 5,83,520 (Q2 FY 26 3,74,648) equity shares of ₹10 each pursuant to exercise of stock options / restricted stock units by employees.
- Figures for the quarter ended September 30, 2025 are the balancing figures between audited figures for the half year ended September 30, 2025 and reviewed figures for the quarter ended June 30, 2025 which was subjected to limited review.
- The above is an extract of the detailed format of interim financial results for quarter and half year ended September 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of Interim Standalone and Interim Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025 are available on BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and the website of the Company (www.pnbhousing.com) which can also be accessed by scanning the QR code provided below.
- For other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to Stock Exchanges and available on BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and the website of the Company (www.pnbhousing.com).
- Shareholders are requested to claim their unclaimed dividend, if any by writing to Company at its Registered office or email at investorrelations@pnbhousing.com. Dividends if not encashed for a consecutive period of seven (7) years and lying with the Company in unpaid dividend accounts, are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF).
- Depositor holders are requested to claim their unpaid/ unclaimed deposits & interest thereon, if any by writing to Company at its Registered office or email at investorrelations@pnbhousing.com. Unclaimed Deposits & interest thereon if not encashed for a consecutive period of seven (7) years and lying with the Company, are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF).



Date : October 27, 2025
Place : New Delhi

For and on behalf of the Board of Directors

Tejendra Mohan Bhasin
Independent Director
DIN : 03091429

WE ACCEPT PUBLIC DEPOSITS AT ATTRACTIVE RATES OF INTEREST CALL : 1800-120-8800 Website :

AI ASSETS HOLDINGS LIMITED

CIN - U74999DL2018GOI328865

Regd. Office: 2nd Floor, AI Administration Building, Safdarjung Airport, New Delhi - 110003

Phones: 011-24690422; Email: company.secretary@aiahl.in, Website: www.aiahl.in

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

Sl. No.	Particulars	For the quarter ended			Year ended
		June 30, 2025 Unaudited	March 31, 2025 Audited	June 30, 2024 Unaudited	March 31, 2025 Audited
1	Total Income from Operations	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	(1,218.63)	4,207.12	(1,140.72)	3,437.47
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	(1,218.63)	4,207.12	(1,140.72)	3,437.47
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional Items)	(1,218.69)	3,341.86	(1,140.72)	2,572.21
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(1,218.69)	3,341.86	(1,140.72)	2,572.21
6	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10 each)	6,30,225.90	6,30,225.90	6,29,654.50	6,30,225.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(6,18,173.39)	(6,16,954.70)	(6,20,644.62)	(6,16,954.70)
8	Net Worth (6+7)	12,052.51	13,271.19	9,009.88	13,271.19
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,49,850.00	1,49,850.00	1,49,850.00	1,49,850.00
10	Debt Equity Ratio (9/8)	12.43	11.29	16.63	11.29
11	Earnings Per Share – not annualised (EPS)				
	Basic Earnings Per Equity Share (Rs.)	(0.02)	0.05	(0.02)	0.04
	Diluted Earnings Per Equity Share (Rs.)	(0.02)	0.05	(0.02)	0.04
12	Debenture Redemption Reserve	-	-	-	-
13	Debt Service Coverage Ratio (DSCR) 1	0.01	0.05	0.01	0.09
14	Interest Service Coverage Ratio (ISCR) 2	0.56	2.54	0.59	1.31

1 DSCR = Profit before finance costs and tax/ (Interest expenses + Principal of long-term loan repayment).

2 ISCR = Profit before finance costs and tax/ Interest expenses.

Notes:

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 2025 filed with the Bombay Stock Exchange under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of quarterly financial results is available on the websites of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com and the listed entity at www.aiahl.in.
- For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed at www.bseindia.com and www.aiahl.in.
- The Audit Committee of the Company has reviewed the financial results in a meeting held on 24th Oct 2025 and the same have been subsequently approved by the Board of Directors at a meeting held on 24th Oct 2025. The financial results have been reviewed by the Independent Firm of Chartered Accountants as required under Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) (Fifth Amendment) Regulations, 2021 and have issued the review report which has been suitably addressed.

For and on behalf of the Board of Directors

Sd/-

Amit Kumar

Chairman and Managing Director

DIN: 11001643

Place: New Delhi

Date: October 20, 2025

SUNDARAM MUTUAL
Sundaram Finance Group

Notice-Cum-Addendum to the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of Schemes of Sundaram Mutual Fund ("Fund")

A. Change in Directorship of Sundaram Asset Management Company Limited
Mr. Anand Sethi, Independent Director, has completed his tenure on the Board of Sundaram Asset Management Company Limited. Accordingly, his term on the Board has ended with effect from October 26th, 2025. The details pertaining to the Director shall be removed from the section "Information on Key Personnel" of the Statement of Additional Information ("SAI") of the Sundaram Mutual Fund.

B. Change in the address of Customer Care Centre
The address of the Customer Care Centre of KFin Technologies Limited, which serves as an official point of acceptance of transactions for the Schemes of Sundaram Mutual Fund, will be changed as detailed below:

Branch	Existing Address	New Address	Effective Date
Bhuvanagar	KFin Technologies Limited 301, Sterling Building, Above HDFC Bank, Vayalwadi Road, Bhuvanagar - 364001, Gujarat, India. ☎ Telephone: 0278-3003149	KFin Technologies Limited Office no 207, Skyline square building, near Sanskar mandir, Vayalwadi Road, Bhuvanagar - 364001, Gujarat, India. ☎ Telephone: 0278-4052224	01-Nov-2025

C. Change in Hyderabad Branch address of Sundaram Asset Management Company Limited:
The branch office address of Sundaram Asset Management Company Limited, which serves as an official point of acceptance of transactions for the Schemes of Sundaram Mutual Fund, will be shifted as follows:

Existing Address	New Address	Effective Date
6-3-1085/5/50/UBC, 5th Floor, DEGA Towers, Raj Bhavan Road, Somajiguda, Hyderabad-500082. ☎ Telephone: 040-23390815 & 23393669	Flat No. 602, 6-3-1085, 6th floor, DEGA Towers, Raj Bhavan Road, Somajiguda, Hyderabad, 500082. ☎ Telephone: 040-23390815 & 23393669	03-Nov-2025

All other terms and conditions of the Scheme Information Document(s) / Key Information Memorandum(s) / Statement of Additional Information will remain unchanged.

This addendum forms an integral part of the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) / Statement of Additional Information (SAI) of the schemes of Sundaram Mutual Fund as amended from time to time.

For Sundaram Asset Management Company Ltd
R Ajith Kumar
Company Secretary & Compliance Officer

Place: Chennai
Date: October 28, 2025

For more information please contact:
Sundaram Asset Management Company Ltd
(Investment Manager to Sundaram Mutual Fund)
CIN: U93090TN1999PLC034615

Corporate Office: 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road, Royapettah, Chennai-14.
Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215
www.sundarammutual.com

Regd. Office: No. 21, Patallos Road, Chennai 600 002.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Kotak Mahindra Bank Limited
CIN - L65106MH1989PLC038137

Registered Office: 27th Floor, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
Tel: +91 22 6166 0001, Fax: +91 22 61713 2403
Website: www.kotak.com, Email: KotakBank.Securities@kotak.com

Special Window for Re-acceptance of Transfer Requests of Physical Shares of Kotak Mahindra Bank Limited

We draw attention of the investors whose transfer requests of physical shares of Kotak Mahindra Bank Limited ("Bank"), which were lodged prior to April 1, 2019, were rejected / returned / not attended to due to deficiency in the documents / process / or otherwise.

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MISD-PoD/CIR/2025/97 dated July 2, 2025, a special window has been opened by the Bank, from July 1, 2025 to January 6, 2026, to facilitate re-lodgement of such transfer requests.

The concerned investors may, accordingly, re-lodge the transfer deeds and furnish necessary documents, duly complete in all respects, to the Bank's Registrar and Transfer Agent, i.e., KFin Technologies Limited at Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Narsingi District, Hyderabad - 500 032 (Unit: Kotak Mahindra Bank Limited) to enable further processing and transfer of shares, if approved, in compliance with the requirements of applicable law.

For KOTAK MAHINDRA BANK LIMITED
Arun Dasgupta
Company Secretary
(FCR 3436)

Mumbai, 27 October, 2025

VOLTAS
A TATA Enterprise

SAKSHAM NIVESHAK

All shareholders are once again informed about the on-going 100 Days' Campaign "Saksham Niveshak" of Voltas Limited launched as per directions of the Investor Education and Protection Fund Authority (IEPFA) for a period from 28th July, 2025 to 6th November, 2025 targeting shareholders whose dividends have remained unpaid/unclaimed.

All shareholders who have unpaid/unclaimed dividends or need to update their Know Your Client (KYC) and nomination details are requested to download the KYC updation forms from www.voltas.in/investors/kyc-forms-physical-shareholder and submit the duly filled and signed forms along with KYC documents to the Registrar and Share Transfer Agent i.e., MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) - Unit: Voltas Limited - C 101, Embassy 247, L B S Marg, Vikhroli (West) Mumbai - 400063, Contact No. +91 810 811 9494. The KYC updation forms can also be downloaded by scanning the QR code.

Shareholders holding shares in dematerialized form should contact their respective Depository Participant (DP) to update their KYC details. This campaign aims to help shareholders update their details and claim unpaid/unclaimed dividends to ensure timely receipt and prevent transfer of shares/dividends to IEPF.

Mumbai, 27th October, 2025

Registered Office: For VOLTAS LIMITED
Voltas House 'A',
Dr. Babasaheb Ambedkar Road,
Chinchpokli, Mumbai 400 033.
Website: www.voltas.in
e-mail: shareholders@voltas.com
CIN: L29308MH1994PLC009371

Sd/-
Ratish Rukharyar
Company Secretary & Compliance Officer

JK TYRE
INDUSTRIES LTD.

Regd. Office: Jaykaygram, P.O. - Tyre Factory, Kankarol - 313 342 (Rajasthan)
Email id: investor@jkyre.com

NOTICE
Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

Shareholders of the Company are hereby informed that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MISD-PoD/CIR/2025/97 dated 2nd July 2025, a special window has been opened for a period of six months from 7th July 2025 to 6th January 2026 to facilitate transfer requests of physical shares.

This facility is available for Transfer Deeds which were originally lodged before 1st April, 2019 but were rejected/returned/not attended due to deficiency in the documents/process or otherwise.

The shares re-lodged for transfer during the above window will be processed only in dematerialized form. Shareholders who have missed the 31st March, 2021 deadline for re-lodgement of transfer documents are encouraged to avail advantage of the opportunity by furnishing the requisite documents to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA)- Alankit Assignments Limited; 4E/2, Alankit House, Jhandewalan Extension, New Delhi - 110055, Phone Nos. 011-42541234 / 23541234; e-mail: rtatransfer@alankit.com

The aforesaid information is also being made available on the website of the Company at <https://www.jkyre.com/>

Phone: 02952-30240/330011 for JK Tyre & Industries Ltd.
Fax: 02952-232018
Place: New Delhi
Date: 27th October, 2025
Kamal Kumar Manik
Company Secretary
CIN: L67120RJ1951PLC045966; Website: www.jkyre.com

For Kind Attention of Shareholders:
Shareholders holding shares in Physical form are requested to dematerialize their shares/complete their KYC (mail address, bank AC details etc.) with the Company's RTA.

JK TYRE
INDUSTRIES LTD.

Desh Ka Tyre: JK Tyre

REVENUE 10.8% PAT 62.3%

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

Sl. No.	PARTICULARS	Quarter Ended		Half Year Ended
		30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	
1	Revenue from Operations	4,011.31	3,621.56	7,880.25
2	Operating Profit (PBITD)	535.68	442.85	959.44
3	Net Profit before Tax and Exceptional Items	311.56	209.60	507.05
4	Net Profit before Tax but after Exceptional Items	304.08	198.79	512.15
5	Net Profit after Tax and Exceptional Items	226.86	139.75	390.21
6	Total Comprehensive Income [comprising Profit for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	280.71	101.57	469.33
7	Equity Share Capital	54.80	54.80	54.80
8	Other Equity excluding Revaluation Reserve as shown in Audited Balance Sheet of previous year		4,795.58	
9	Earnings Per Share (of ₹ 2/- each)			
	• Basic (₹)	8.08	4.93	14.11
	• Diluted (₹)	8.08	4.92	14.11

Notes:
* Standalone financial information of the Company, pursuant to regulation 47(1)(b):

PARTICULARS	Quarter Ended		Half Year Ended
	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	
Turnover	2,716.38	2,533.27	5,613.66
Operating Profit (PBITD)	349.62	271.82	711.64
Profit before Tax	225.79	135.86	453.19
Profit after Tax	167.66	99.13	337.74

* The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 (SEBI LODR). The full format of the Standalone and Consolidated Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (URL: www.bseindia.com and www.nseindia.com) and on website of the Company at www.jkyre.com/investor/quarterly-results. The same can also be accessed by scanning the QR code provided below.

JK Tyre adjudged 'Best in Class' ESG rating for the 3rd consecutive year

New Delhi
27th October, 2025

For JK Tyre & Industries Limited
Raghuvar Singhania
Chairman & Managing Director

JK TYRE
INDUSTRIES LTD.

Admin. Office: 3, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110 002. Phone: 91-11-66001112, 66001122
Regd. Office: Jaykaygram, P.O. - Tyre Factory, Kankarol - 313 342, Rajasthan. Website: www.jkyre.com
Corporate Identity Number: L67120RJ1951PLC045966

TVS CREDIT
EMPOWERING INDIA.

We have served over 21 million happy customers across India.

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

Sl. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended September 30, 2025	Quarter ended September 30, 2024	Half year ended September 30, 2025	Year ended March 31, 2025	Quarter ended September 30, 2025	Quarter ended September 30, 2024	Half year ended September 30, 2025	Year ended March 31, 2025
1	Total Income from Operations	1,780.32	1,538.78	3,477.04	6,526.10	1,780.58	1,639.04	3,477.56	6,527.19
2	Net Profit / (Loss) before tax (before Exceptional Items)	276.95	216.31	520.16	1,025.44	277.20	216.58	520.65	1,026.53
3	Net Profit / (Loss) before tax (after Exceptional Items)	276.95	216.31	520.16	1,025.44	277.20	216.58	520.65	1,026.53
4	Net Profit / (Loss) after tax (after Exceptional Items)	204.68	160.54	385.46	767.25	204.85	160.74	385.80	768.07
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	203.66	153.91	379.91	752.17	203.63	154.11	380.25	752.99
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	236.27	236.27	236.27	236.27	236.27	236.27	236.27	236.27
7	0.001% Compulsorily Convertible Preference Shares (Face value of Rs. 10/- each)	18.38	18.38	18.38	18.38	18.38	18.38	18.38	18.38
8	Reserves (excluding Revaluation Reserve)	2,877.39	2,036.27	2,877.39	2,497.13	2,882.02	2,040.14	2,882.02	2,501.41
9	Securities Premium	2,196.14	2,196.14	2,196.14	2,196.14	2,196.14	2,196.14	2,196.14	2,196.14
10	Net Worth	5,328.18	4,487.06	5,328.18	4,947.92	5,332.81	4,490.93	5,332.81	4,952.20
11	Paid up debt capital / outstanding debt	26,148.20	24,054.16	26,148.20	24,687.17	26,148.20	24,054.16	26,148.20	24,687.17
12	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-	-	-
13	Debt Equity Ratio	4.91	5.32	4.91	4.99	4.90	5.31	4.90	4.99
14	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (not annualised) (in ₹)	8.04	6.30	15.14	30.36	8.04	6.31	15.15	30.39
	(i) Basic	8.04	6.30	15.14	30.36	8.04	6.31	15.15	30.39
	(ii) Diluted	-	-	-	-	-	-	-	-
15	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-	-	-
16	Debt Redemption Reserve	-	-	-	-	-	-	-	-
17	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
18	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
19	Current Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
20	Long Term Debt to Working Capital	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
21	Bad Debts to Account Receivable Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
22	Current Liability Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
23	Total Debts to Total Assets	79.74%	79.22%	79.74%	79.51%	79.73%	79.21%	79.73%	79.50%
24	Debtors' Turnover	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
25	Inventory Turnover	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
26	Operating Margin (%)	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
27	Net Profit Margin (%)	11.48%	9.79%	11.07%	11.57%	11.48%	9.81%	11.08%	11.58%

Notes:
1 The above financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on October 27, 2025 and subjected to limited review by joint statutory auditors, pursuant to regulation 52 of the Securities Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and Chapter XVII of Master Circular for issue and listing of Non-convertible Securities, Securitised Debt Instruments, Security Receipts, Municipal Debt Securities and Commercial Paper dated October 15, 2025, as amended.
2 The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the Stock exchange website (www.nseindia.com) and on Company's website.
3 For the other line items referred in regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) and can be accessed on the Stock Exchange Website (www.nseindia.com).
4 The Company has prepared these standalone and consolidated financial results in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
5 Figures of previous periods have been regrouped, wherever necessary, to make them comparable with the current period.

Place: Bengaluru
Date: October 27, 2025

For TVS CREDIT SERVICES LIMITED
Sd/-
Sudharshan Venu
Chairman

TVS CREDIT SERVICES LIMITED
Regd office: 'Chaitanya', No.12, Khader Nawaz Khan Road, Chennai: 600 006.

